

शासकीय विभागांकडून/कार्यालयांकडून वस्तुंची खरेदी -  
विहित निविदा कार्यपद्धतीचा अवलंब करण्याबाबत-  
कार्यपद्धतीत अधिक पारदर्शकता आणणेबाबत-

## महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्र. मुलेसा-२००८/प्र.क्र.२७२/उद्योग-४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक २४ नोव्हेंबर २००८.

**वाचा :-** शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. भांखस-१०८८/(२५१२)/उद्योग-६.  
दि. ०२.०१.१९९२.

**शासन निर्णय :** शासकीय विभागांकडून वस्तु खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच कार्यपद्धतीबाबत उपरोक्त दिनांक ०२-०१-१९९२ च्या शासन निर्णयाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विभागवार वस्तु खरेदी करताना निविदा काढण्यापासून माल स्विकारण्यापर्यंत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर सूचना मॅन्युअल ऑफ ऑफिस प्रोसिजर फॉर परचेस ऑफ स्टोअर्स बाय दी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स मध्ये देखिल देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी सर्व संबंधित खरेदीदार विभाग/संस्था यांनी खालील सुचनांचे कटाक्षाने पालन करावे :-


(१) निविदा वृत्तपत्रात तसेच इंटरनेटवर प्रसिद्ध केल्यानंतर निविदाकारांना इंटरनेटवरून निविदा फॉर्म व अनुषंगीक माहितीचा संचही अवलोकनार्थ तसेच डाऊनलोड करण्याजोगे शासनाच्या आणि/किंवा संबंधित संस्थांच्या स्वतःच्या वेबसाईटवर उपलब्ध करावे. सदर फॉर्म/संचासाठी निर्धारित केलेले शुल्क (असल्यास) संबंधित निविदाकाराकडून निविदा दाखल करून घेताना स्वीकारता येईल.

(२) निविदा उघडल्यानंतर दर करार अंतिम होईपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती (उदा. निविदेमध्ये भाग घेतलेले निविदाकार, प्राप्त निविदा व त्यातील दर, स्वीकृत दर इ. बाबतच्या तपशिलासह) संबंधित खरेदीदार विभाग/संस्था यांनी त्यांच्या विभागातील समन्वय अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात यावी. तसेच सदर तपशील संबंधित विभागांनी/संस्थांनी त्यांच्याही वेबसाईटवरही उपलब्ध करावा.

२. सदर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाचा (माहिती तंत्रज्ञान) अनौपचारिक संदर्भ क्र. ३३४, दिनांक ०६-११-२००८ अनुसार त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८११२४१६ ३५१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(ग. गो. पंचभाई)

शासनाचे सह सचिव.

प्रति:-

मा. राज्यपाल यांचे सचिव,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

~~मा. सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव~~

सर्व विधान सभा / परिषद सदस्य

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई/नागापूर/ओरंगाबाद.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

सर्व मंत्रालयीन विभाग.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर

महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-२, नागपूर.

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई-४०० ६१४.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

आयुक्त सर्व महानगरपालिका

सर्व नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी.

विकास आयुक्त (उद्योग), मध्यवर्ती भांडार खरेदी अधिकारी, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.

सदस्य सचिव, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, छत्रपती शिवाजी मार्केट बिल्डिंग, ४ था मजला, पलटन रोड, मुंबई-०१.

महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मजला, मुंबई-०८.

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, हॉंगकॉंग बिल्डींग, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-४०० ००१

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (सिकॉम), निर्मल बिल्डींग, १ ला मजला, नरीमन पॉइंट, मुंबई-२१.

व्यवस्थापकीय संचालक, कोकण विकास महामंडळ, वॉटन हाऊस, ५ वा मजला, सर पी.एम.रोड, मुंबई-४०० ००१.

व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा विकास महामंडळ, विकास भवन, डॉ.राजेंद्रप्रसाद मार्ग, ओरंगाबाद-४३१ ००१.

व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, कुबेरा चेंबर्स, रेडक्रॉस हाऊस, संचेती हॉस्पिटलजवळ, डॉ. राजेंद्रप्रसाद रोड, पुणे ५

व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ विकास महामंडळ, महाजन बिल्डिंग, मेनरोड, सिताबडी, नागपूर-१२.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, लॉटस हाऊस, ३३-ए, न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४०० ०२०.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ, प्लॉट १२४, बॅकबे रेल्वेमेशन, रहेजा सेंटर, १३ वा मजला, नरीमन पॉइंट, मुंबई-२१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, कृपानिरी ९, चालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई-३८.

अध्यक्ष, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन, द्वारा सिकॉम, निर्मल बिल्डींग, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित, प्लॉट नं.१२, रावेल प्लाझा, कडवी चौक, कामठी रोड, नागपूर ४०

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र शेती महामंडळ, ३७०, भाखुर्डी, सेनापती बापट मार्ग, पुणे-४१ ०१६.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, एम.के.एम इंटरनॅशनल हाऊस, १७८, बॅकबे रेल्वेमेशन, बी. चि. मार्ग, मुंबई-२०.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य तेलविद्या, वाणिज्य आणि उद्योग महामंडळ, २०१, जॉली भवन क्र. २, २ रा मजला, न्यू मरीन लाईन्स, मुंबई- २०

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अॅग्रीकल्चर फर्टिलायझर प्रमोशन महामंडळ (मंपको), मिस्त्री भवन, ६ वा मजला, दिनशा वाच्छा मार्ग, मुंबई-२०.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मॅटी व शेळी विकास महामंडळ, मॅटी फार्म, गोखले नगर, पुणे-४११०१६

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाण महामंडळ, शास्त्रीनगर, पी.एन.नंबर १९, अमनखान प्लॉट, अकोला ४४४ ००१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, एम.एस.एच.सी कॉम्प्लेक्स, सुतगिरणी मार्ग, उमर रोड, नागपूर ४४०००९.

अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००१

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, राजन हाऊस, ३रा मजला, संचुरी बाजारजवळ, प्रभादेवी, मुंबई-४०००२८.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र भूविकास महामंडळ, न्यू अॅडमिनिस्ट्रिटिव्ह बिल्डिंग, अॅग्रीकल्चर कॉलेज कंपाऊंड, शिवाजीनगर पुणे: ०५.

उपाध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण प्रादेशिक विकास प्राधिकरण, गृहनिर्माण, भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सिंचन विकास महामंडळ, न्यू अॅडमिनिस्ट्रिटिव्ह बिल्डिंग, अॅग्रीकल्चर कॉलेज कंपाऊंड, शिवाजीनगर, पुणे-५

व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ, आचार्य दोंडे मार्ग, परळ, मुंबई-४०००१२.

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाकाली मार्ग, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र शहर आणि उद्योग विकास महामंडळ (सिडको), २ रा मजला, निर्मल बिल्डींग, नरीमन पॉइंट, मुंबई-२१.

महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळ, एन.सी.सी. नेरु भवामोरियल हॉल, ४-ए, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-१.

महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पोलिस हाऊसिंग व कल्याण महामंडळ मर्यादित, सर पोचखानवाला मार्ग, मुंबई-२५.

सदस्य-सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलाने:सारण मंडळ, ४ था मजला, एक्सप्रेस टॉवर, नरामन पॉइंट, मुंबई-२२

महाव्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, नं.१, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई-४०० ०४९.

व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, गृहनिर्माण भवन, पोटमजला, कलानगर बांद्रा (पूर्व), मुंबई- ५१.

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, १९/२१, मनोहरदास मार्ग, मुंबई-१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी विकास संकुल, न्यू ऑमिनिस्ट्रेशन बिल्डिंग, रमाबाई आंबेडकर गर्ल्स स्कूलजवळ, जुना आग्रा रोड, नाशिक-२.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ, बॉम्बे लाईफ बिल्डिंग, ४५, वीर नरीमन मार्ग, ५ वा मजला, मुंबई-२३.

व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा चर्मोद्योग महामंडळ मर्या. विकास भवन, डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, औरंगाबाद.

व्यवस्थापकीय अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, एक्सप्रेस टॉवर्स, नरीमन पॉइंट, मुंबई-४०० ०२०.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, फिल्मसिटी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- ६५.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विदेश सेवायोजन व निर्यात प्रचालन महामंडळ, (एमओपीईसी), एक्स.के.बिल्डिंग, दुसरा मजला, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई-४०० ०३८.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, अभ्यंकर नगर, नागपूर-४४० ०१०.

सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, प्रकाशगड, वांशे(पूर्व), मुंबई-४०० ००१.

व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ लिमिटेड, मोरेवारी, ता. करवीर, पो.बॉ.क्र.३२०, कोल्हापूर

व्यवस्थापकीय संचालक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बिल्डिंग क्र.५, व्ही.आर.देसाई रोड, आज्ञाद नगर-२, अंधेरी (प), मुंबई-५८

व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, नं.१, जे.व्ही.पी.डी.स्कीम (उत्तर), विलेपार्ले (प), मुंबई-४०० ०४९.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संघ (महाटेक्स), वाशानी चॅम्बर्स ४७, सर विठ्ठलदेव ठाकरसी मार्ग, मुंबई-२०.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विक्री संघ, कनमूर हाऊस, नरशी नाथा स्ट्रीट, मसजिदबंदर, मुंबई-४०० ००९.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक खरेदी विक्री संघ, गौतम बिल्डिंग, झकेरिया बंदर रोड, शिवडी, मुंबई-१५.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य तेलविद्या उत्पादक सहकारी संघ, २४ रामदास कॉलनी, पो.बॉ.क्र.१०४, शिला पेठ, जळगांव

सदस्य-सचिव व संचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (मंडा), न्यू कमानी चॅम्बर्स, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई

संचालक, महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेशन (मिडा), राजभवन कॉम्प्लेक्स बाणेर रोड, पुणे-४११ ००७.

संचालक, हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अॅण्ड टेस्टिंग. आचार्य दोंडे मार्ग, परेल, मुंबई- ४०० ०१२.

वेलफेअर कमिशनर, महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड, मुंबई गिरणी कामगार क्रिडा भवन, सेनापती बापट मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई-३०.

सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ४ था मजला, एक्सप्रेस टॉवर, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ मर्यादित, सिंचन सेवा भवन, सिव्हील लाईन्स उच्च न्यायालयाच्या मागे, नागपूर- १

कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मर्यादित, सिंचन भवन, कोपरी कॉलनी, अण्णे(पूर्व).

कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ मर्यादित, द्वारा- मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, पाटबंधारे विभाग, पत्रपेठो क्र.५६०, औरंगाबाद-४३१ ००५.

कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ मर्यादित, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वस्तीगृहाची इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र.६, शासकीय तंत्रनिकेतन समोर, जळगांव-४२५ ००१.

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ, मर्यादित, सिंचन भवन, बारणे रोड, पुणे

व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, म्हाडा, गृहनिर्माण भवन, बांद्रा(पूर्व), मुंबई-४०००५१.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मर्यादित, प्रियदर्शनी पार्क, नेपीयनसी रोड, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळ, इंडियन मॅकटाईल चॅम्बर्स, तिसरा मजला, १४, रामजीभाई कमानी मार्ग बॅलाई इस्टेट, मुंबई-२३.

व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मर्यादित, जुना आग्रा रोड, आदिवासी विकास भवन, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पार्टील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, जी.टी.हॉस्पिटल कंपाऊंड, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, इतर विकास मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, नवीन प्रशासकीय भवन, चेंबूर, मुंबई-४०००७१.

सचिव, इन्स्टिट्यूट ऑफ क्लिजेन्ट एन्टरप्राईज डेव्हलपमेंट फॉर हॅन्डीक्रॉफ्ट आर्टिस्न्स (वेधा) विश्वयोगी, एन-९, लक्ष्मीनगर, नागपूर ४४० ०३३.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती (उद्योग-४)